

रस्ता सुरक्षा निधीसाठी जमा व खर्च  
करण्याकरिता नवीन लेखाशिर्ष उघडणे व  
संगणक सांकेतांक मंजूर करणेबाबत

**गृह विभाग**

शासन निर्णय क्रमांक: एमव्हीआर-०९१६/प्र.क्र. ४५८ /परि-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक: १५ ऑक्टोबर, २०१६

**वाचा :-**

१) गृह विभाग शासन निर्णय क्रमांक: एमव्हीआर-०७१६/प्र.क्र.३२४/परि-२,

दिनांक १ सप्टेंबर, २०१६

**प्रस्तावना :-**

मा.सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या आदेशानुसार रस्ता सुरक्षा निधी स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयातील तरतूदीनुसार रस्ता सुरक्षा निधीसाठी परिवहन आयुक्त स्तरावर स्वीय प्रपंजी खाते उघडण्यात येऊन त्या खात्यामध्ये रस्ता सुरक्षा निधीसाठी असलेल्या उपकराची रक्कम विहित अर्थसंकल्पीय तरतूदीद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार रस्ता सुरक्षा निधीकरिता जमा व खर्चाचे नविन लेखाशिर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय:-**

राज्यामध्ये नव्याने नोंदणी होणा-या किंवा राज्यात कायमस्वरूपी स्थलांतरीत होणा-या वाहनांसाठी मोटार वाहनांच्या संबंधात, कलम ३ अन्वये बसविलेल्या करावर, शासनाने अधिसूचित केल्याप्रमाणे उपकराद्वारे रस्ता सुरक्षा निधीसाठी जमा होणा-या रक्कमेसाठी व रस्ता सुरक्षा निधीमधून घेण्यात येणा-या कार्यक्रमावर होणा-या खर्चासाठी खालीलप्रमाणे नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी देण्यात येत आहे.

अ.क्र.	तपशील	लेखाशिर्ष
१	महसूली जमा	००४१, वाहनावरील कर
		१०२ राज्य मोटार वाहन कराधान अधिनियमान्वये जमा रकमा
		(०१) राज्य मोटार वाहने कराधान अधिनियमान्वये जमा रकमा
		(०१) (०६) रस्ता सुरक्षा निधी (*)

अ.क्र.	तपशील	लेखाशिर्ष
२	महसूली खर्च	मागणी क्र.बी-३
		२०४१, वाहनांवरील कर
		(००) ००१, संचालन व प्रशासन
		(०१) परिवहन आयुक्त
		(०१) (०९) रस्ता सुरक्षा निधी ( * )

\* संगणक संकेतांक (CRC) ह्या संदर्भात आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अर्थ-११ च्या दिनांक १३.१०.२०१६ अनौपचारिक संदर्भान्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१०१४१५३२३४८४२९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( टि.न.शिखरामे )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.अपर मुख्य सचिव (गृह), मंत्रालय, मुंबई-३२
- २) मा.अपर मुख्य सचिव (परिवहन), मंत्रालय, मुंबई-३२
- ३) मा.प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- ४) मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- ५) मा.प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- ६) मा.प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
- ७) मा.प्रधान सचिव, महसूल विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- ८) मा.प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- ९) मा.प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- १०) मा.महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र -१, मुंबई
- ११) मा.महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र -२, नागपूर

- १२) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- १३) निवासी लेखा अधिकारी, मुंबई
- १४) परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- १५) अध्यक्ष, परिवहन प्राधिकरण (सर्व)
- १६) सदस्य, परिवहन प्राधिकरण (सर्व)
- १७) सदस्य सचिव, परिवहन प्राधिकरण (सर्व)
- १८) प्रादेशिक परिवहन अधिकारी (सर्व)
- १९) निवडनस्ती (परि-२).